

महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी तसेच पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, २०१० च्या अंमलबजावणीबाबत

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
परिपत्रक क्रमांक : एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.१/१०/१२,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २१.६.२०१०.

वाचा : १) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.१/१०/१२, दि. ८.६.२०१०.  
२) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.१/१०/१२, दि. ८.६.२०१०.

### शासन परिपत्रक

संदर्भाधीन क्र. १) येथील शासन अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, २०१० लागू करण्यात आली असून क्र. २) येथील शासन अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, २०१० लागू करण्यात आली आहे. नियुक्ती प्राधिका-यांनी यानंतर या नियमावलीतील तरतुदीनुसार गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने तसेच पदोन्नतीने नियुक्तीनंतर विभागीय संवर्ग वाटप करावयाचे आहे. या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत:-

२.१ महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबतची नियमावली ही प्रसिध्द झाल्यापासून १ महिन्यानंतर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात येणा-या मागणीपत्रांच्या बाबतीत तसेच नियुक्ती प्राधिका-याकडून देण्यात येणा-या जाहिरातीच्या बाबतीत लागू आहे. त्यानुसार प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविताना, सदर अधिसूचनेतील नियम २ खालील परंतूक १ व २ मधील तरतुदीनुसार संबंधित पदास ही नियमावली लागू होत आहे अथवा लागू होत नाही ते स्पष्ट नमूद करावे. तसेच ही नियमावली संबंधित पदास लागू होत असल्यास पद राज्यस्तरावर बदलीपात्र असल्याचे, बिंदूनामावली राज्यस्तरावर ठेवण्यात येत असल्याचे व संवर्ग संख्या किती आहे त्याचा तपशील मागणीपत्रात स्पष्ट नमूद करावा. यापुर्वीच आयोगास पाठविलेली परंतु लोकसेवा आयोगाने त्रुटीची पूर्तता करण्यासाठी परत केलेली मागणीपत्रे, ही नियमावली प्रसिध्द झाल्यापासून १ महिन्यानंतर, त्रुटीची पूर्तता करून आयोगास पाठविण्यात आल्यास अशा मागणीपत्रासंदर्भातही याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तसेच नियमावलीतील नियम २ मधील तरतुदीनुसार, ज्या पदांसाठी ही नियमावली लागू होईल अशा पदांकरिता आयोगाकडून शिफारस झालेल्या उमेदवारांकडून अन्य विहित कागदपत्रांबरोबर सोबतच्या विहित नमुना "अ" मधील बंधपत्र (विभागीय संवर्गासाठीच्या पहिल्या पसंतीक्रमासह) घेण्यात यावे.

२.२. नियुक्ती प्राधिका-यांनी जाहिरात देताना सदर परंतूक १ व २ मधील तरतुदीनुसार ही नियमावली लागू होत असल्यास संबंधित पदावर नियुक्तीनंतर या नियमावलीतील तरतुदी लागू राहतील असे जाहीरातीमध्ये स्पष्ट नमूद करावे. तसेच निवड यादी/गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून अन्य विहित कागदपत्रांबरोबर सोबतच्या विहित नमुना "अ" मधील बंधपत्र (विभागीय संवर्गासाठीच्या पहिल्या पसंतीक्रमासह) घेण्यात यावे.

२.३ वरीलप्रमाणे यथास्थिती आयोगास मागणीपत्र पाठविण्याच्या वेळेस अथवा जाहीरात देण्याच्या वेळेस प्रत्येक विभागीय संवर्गात असलेल्या रिक्त पदांच्या संख्येचा तपशील नियुक्ती प्राधिका-यांनी नोंद करून ठेवावा. तसेच प्रत्यक्ष नियुक्ती देण्याच्या वेळेस प्रत्येक विभागीय संवर्गात असलेल्या रिक्त पदांची संख्या नमूद करून, नियमावलीतील नियम ४ (क) खालील परंतूकातील तरतूद लक्षात घेऊन उमेदवारांचे विभागीय संवर्ग वाटप प्रस्तावित करून ते सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने अंतिम करावे.

३.१ महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली प्रसिध्द झाल्यापासून १ महिन्यांनंतर, पदोन्नतीसाठीची निवड यादी (select list) तयार करताना पदोन्नतीच्या पदास अधिसूचनेतील परंतूक १ व २ मधील तरतुदीनुसार ही नियमावली लागू होत असल्यास निवड यादीत समाविष्ट कर्मचा-यांकडून नियुक्ती प्राधिका-यांनी सोबतच्या नमुना "ब" मधील बंधपत्र (विभागीय संवर्गासाठीच्या पहिल्या पसंतीक्रमासह) घ्यावे.

३.२ निवड यादीकरिता विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेण्याच्या वेळेस प्रत्येक विभागीय संवर्गात असलेल्या रिक्त पदांची संख्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तात नमूद करून प्रत्यक्ष पदोन्नतीच्या वेळेस प्रत्येक विभागीय संवर्गात असलेल्या रिक्त पदांची संख्या नमूद करून, नियमावलीतील नियम ४ (क) खालील परंतूकातील तरतूद लक्षात घेऊन कर्मचा-यांचे विभागीय संवर्ग वाटप प्रस्तावित करून ते सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने अंतिम करावे.

४. संदर्भाधीन क्र. १) येथील महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, २०१० दि.८.६.२०१० ची अधिसूचना [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर (संगणक संकेतांक २०१००६११२०२०५५००१) उपलब्ध असून क्र. २) येथील महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, २०१० दि.८.६.२०१० ची अधिसूचना [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर (संगणक संकेतांक २०१००६११२०१३२१००१) उपलब्ध आहे. सदर नियमालावलीतील तरतुदींचे व याअनुषंगाने या परिपत्रकान्वये दिलेल्या निदेशाचे काटेकोरपणे पालन करून सरळसेवेने / पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग वाटप करण्याबाबत नियुक्ती प्राधिका-यांनी कार्यवाही करावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१००६२१११२३९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



के.पी.बक्षी

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

सर्व विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य,

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव,

सर्व मंत्रालयीन विभागांचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.

सर्व मंत्रालयीन विभाग,

- \* प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई.
- \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- \* प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद) मुंबई,
- \* प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
- \* राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
- \* महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
- \* महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
- \* महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
- \* महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
- \* मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- \* महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई, (२ प्रती प्रसिध्दीकरिता)
- \* अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- \* निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- \* सर्व विभागीय आयुक्त,
- \* सर्व जिल्हाधिकारी,
- \* सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- \* सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख,
- \* सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- \* निवडनस्ती,

\*पत्राने.

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.१/१०/१२, दि.२१.६.२०१०  
सोबतचा नमुना "अ" (बंधपत्र) (सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात)

मी, श्री. /श्रीमती / कुमारी .....

याद्वारे असे लिहून देतो/देते की, माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत / \* .....  
 यांच्यामार्फत ..... पदासाठी सरळसेवेने निवड झाली आहे. सदर  
 पदास महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी विभागीय  
 संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, २०१० लागू असून माझी .....  
 पदावर नियुक्ती झाल्यावर या नियमावलीतील तरतुदी मला लागू होणार आहेत.

सदर नियमावलीतील तरतुदीच्या अनुषंगाने मी ..... पदावर नियुक्तीनंतर  
 माझा पहीला पसंतीक्रम #..... या विभागीय संवर्गासाठी देत आहे.

ठिकाण:

दिनांक:

(सही)

(नाव)

\* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत नसलेल्या पदांवर निवड करण्यासाठी जी निवडसमिती किंवा निवडमंडळ  
 गठीत केले असेल ते नमूद करावे.

# (१) नागपूर २) अमरावती ३) औरंगाबाद ४) कोकण ५) नाशिक व ६) पुणे यापैकी कोणताही एक विभागीय  
 संवर्ग नमूद करावा. )

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.१/१०/१२, दि. २१.६.२०१०.  
सोबतचा नमुना "ब" (बंधपत्र) (पदोन्नतीने नियुक्तीसंदर्भात)

मी, श्री. /श्रीमती / कुमारी .....

याद्वारे असे लिहून देतो/देते की, माझा ..... पदावर पदोन्नतीसाठीच्या निवडसूचीत / तदर्थ पदोन्नतीसूचीत समावेश असल्याचे मला क्र.

दि. च्या पत्रान्वये कळविले आहे. सदर पदास महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, २०१० लागू असून माझी ..... पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाल्यावर या नियमावलीतील तरतुदी मला लागू होणार आहेत.

सदर नियमावलीतील तरतुदीच्या अनुषंगाने मी ..... पदावर पदोन्नतीने नियुक्तीनंतर माझा पहीला पसंतीक्रम #..... या विभागीय संवर्गासाठी देत आहे.

ठिकाण:

दिनांक:

(सही)

(नाव)

# (१) नागपूर २) अमरावती ३) औरंगाबाद ४) कोकण ५) नाशिक व ६) पुणे यापैकी कोणताही एक विभागीय संवर्ग नमूद करावा. )

-----